

February 13, 2021

To,

BSE Limited, Corporate Relationship Department, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Subject: Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the quarter and nine monthsendedDecember 31st, 2020

(Scrip Code:522091)

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement clippings of unaudited financial results of the Company for the quarter and nine months ended December 31st, 2020published in Active Times & Mumbai Lakshdeep Regional Daily, on February 13, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of directors of United Van Der Horst Limited





PUBLIC NOTICE TAKE NOTICE that my Mr. GOVIND VALLABHDAS PURANI, is sole owne of Flat No. 401/A. Sai Chhava CHS Ltd., Chakravati Ashok Road, Opp Thakur House, Ashok Nagar, Kandivi (East) Mumbai- 400101, and holder of Share Certificate No. 22, Distinctive Nos. 106 to 110, and my client i intending to sell, transfer and assign the said flat along with shares and interest in the capital of the society in respect of

said flat to a prospective buyer with

clear and marketable title free from al encumbrances. Any person having any right, title interest or claim in respect of the said flat along with share certificate in any manner should contact the undersigned Advocate Mr. N. R. Pandey, at Bhandarkar Bhavan, Court Lane Borivali (West), Mumbai- 400092, with evidence within 15 (fifteen) days from the date of publication of this Notice failing which, any such claim, shall be deemed to be waived and/ or abandoned and my client shall proceed

Sd/- Advocate Mr. N. R. Pandey Mobile No. 986904948 Date: 13/02/202

to complete the sale of said flat.

Read Daily **Active Times**

MAHARASHTRA CORPORATION LIMITED : - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058. Tel. No.: 022-6742 e: www.mahacorp.in Email: mcl@visagar.com CIN: L71100MH1982PLC028750 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

EXTRACT OF DIS-ADDITED FINANCIAE RESULTS FOR THE GUARTER AND				
NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (₹ In lacs)				
PARTICULARS	Quarter Ended 31.12.2020	9 Months Ended		
	31.12.2020	31.12.2020	31.12.2019	
Total income from operations (net)	7.49	39.93	-	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	1.89	4.18	(0.82)	
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	1.89	4.18	(0.82) 1,353.33	
Equity Share Capital	1,353.33	1,353.33	1,353.33	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown				
in the Balance Sheet of previous year)	-	-	-	
Earnings Per Share				
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each)	0.00	0.00	(0.00)	
a) Basic:			(0.00)	
b) Diluted:	0.00	0.00	(0.00)	

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter & nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter & nine months ended 31st December, 2020 are available on the website of BSE Limited- www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available. the website of the Company - www.mahacorp.in. For Maharashtra Corporation Limite

Tilokchand Kothari Director - DIN: 00413627

VISAGAR POLYTEX LIMITED	
Regd. Office: • 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424 Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030	1815 0215
EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER	. ما ما

AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (₹ In lac				
PARTICULARS	Quarter ended	9 Months ended	Quarter ended	
PARTICULARS	31.12.2020	31.12.2020	31.12.2019	
Total income from operations (net)	146.90	430.84	300.92	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	17.46	(18.05)	9.57	
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	17.46	(18.05)	9.57	
Équity Share Capital	2927.01	2927.01	2697.01	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown				
in the Balance Sheet of previous year)			_	
Earnings Per Share				
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each)				
a)Basic :	0.01	(0.01)	0.00	
b)Diluted:	0.01	(0.01)	0.00	
Note: The phoyo is an extract of the detailed format of Un. Audited Financial Results for the guarter & Nine				

Notes: The above a mixing of an earlied with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter & nine months ended 31st December 2020 are available on the website of BSE Limited www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited (NSE) - www.nseindia.com where the securitie of the Company are listed and is also available on the website of the Company - www.visagarpolytex.in For Visagar Polytex Limi

Date: 13.02.2021 Managing Director DIN: 00413627

UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Mumbai - 410208 phone: 022 - 27412728 Fax: 022 - 27410308 Email: uvdhl29@gmail.com; Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

				(Rupees in Lakhs)
Sr. No	Particulars	Quarter ending 31.12.2020	Year to date Figures for current period ended 31.12.2020	Corresponding 3 months ended in the previous year 31.12.2019
1	Total Income from Operations	296.83	645.17	606.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	12.99	(24.71)	(5.99)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	12.99	(24.71)	(5.99)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	(76.71)	(111.36)	123.94
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(77.02)	(111.82)	124.23
6	Equity Share Capital	479.05	479.05	437.49
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	(1.68)	(2.48)	2.89

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Note: Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. he full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.uvdhl.com

> For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited

Place: Mumba

Date: 11th February, 2021

Jagmeet Singh Sabharwa Chairman & Managing Director DIN: 00270607

REGISTERED OFFICE ADDRESS:

RISA INTERNATIONAL LIMITED

CIN: L99999MH1993PLC071062

604, KUSHAL POINT, 4th ROAD, BEHIND UDAY CINEMA, GHATKOPAR (W) MUMBAI MH 400086 Email: cirp.risa@gmail.com, Contact No.: (M) 9899881337

NOTICE OF ADJOURNED ANNUAL GENERAL MEETING

The Adjourned Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Mean (OVAM) on Wednesday March 10, 2021 at 11.30 am (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities and Exchange Board of India (SEBI) Listing Obligation and Disclosure Requirements, Regulations 2015 read with General Circular No. 14/2020, 17/2020 and 20/2020 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by SEBI (relevant Circulars) to transact the business set forth in the Notice Calling Adjouned AGM. Member(s) will be able to attend the AGM through VC/OAVM at www.evoting.nsdl.com. Member(S) participating the meeting through VC/OAVM facility shall be reckoned for the purposed of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Notice of the **Adjourned AGM** along with Annual Report will be sent only by electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company/Depository. These documents will also be available on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility to the shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. Members holding shares as on cutoff date 03.03.2021 can cast their vote electric through electronic voting system of NSDL at www.evoting.nsdl.com.

R-EMOTE E-VOTING The remote e-voting facility would be available during the following period:

 g					
Commencement of remote e-voting	From 9:00 a.m. (IST) on Saturday, March 06, 2021				
End of remote e-voting	At 5:00 p.m. (IST) on Tuesday, March 09,2021				

The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on 03.03.2021 ('Cut-Off Date'). The facility of remote e-voting shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / during the AGM.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. March 03, 2021, may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request to NSDL at www.evoting.nsdl.com.or may contact the toil-free number provided by NSDL: 1800-222-990. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only. The Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but

shall not be entitled to cast their votes again on such resolution(s) for which the Member has already cast the vote through remote e Members who need assistance before or during the AGM can contact NSDL on NSDL: 1800-222-990 or Mr. Nitin Kunder (022-23058738) AND Mr. Manish Shah on 91-9324659811 of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. our RTA at support@purvashare.com.

Manner of Voting at the AGM: Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the

Notice convening the AGM. Manner of Registering and/ or Updating Email address:

Date: February 10, 2021

Place : Mumbai

- ✓ With a view to send Notice and Annual Report of the ensuing Adjourned AGM, and other communications for the year. ended March 31, 2020, In electronic form, shareholders of RISA INDUSTRIES LIMITED holding shares In dematerialized form, who have not yet registered their E-mail ID are requested to register/update the same with the Depository through
- Shareholders holding shares In physical form and dematerialized form, can register their E-mail ID by clicking on the link http://www.purvashare.com/email-and-phone-updation/ provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Registrar & Share Transfer Agent of the Company, Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J.R. Boricha marg, Lower Parel (E), Mumbai-400011. The Shareholders are requested to provide details such as Name, Folio Number, E-mail Id along with phone

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of AGM and in particular instructions for joining the AGM manner of casting vote through remote e-voting during the AGM etc.

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA and the SEBI For Risa International Limited

> (Company under Corporate Insolvency Resolution Process) Sanjiv Kumar Arora

Resolution Professional Reg.No.: IBBI/IPA-001/IP-P-01462/2018-2019/12390

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

CIN: L24239MH1991PLC062298

Regd. Off.: 83-E,Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018

Email :- shamrockfin@gmail.com | website - www.shamrockindustrial.wordpress.com | Tel: 022-40778879 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2020

Particulars	Quarter Ended 31.12.2020 (UnAudited)	Quarter Ended 31.12.2019 (UnAudited)	Half year Ende 31.03.2020 (Audited)
Total income from operations	-	-	.
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(5.54)	(5.15)	(21.95)
Net Profit / (Loss) Before tax (after extraordinary items)	(5.54)	(5.15)	(21.95)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(5.54)	(5.15)	(21.95)
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
Balance Sheet of previous year)	-	-	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)			
Basic:	(0.10)	(0.09)	(0.40)
Diluted:	(0.10)	(0.09)	(0.40)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)	' '	, ,	` ´
Basic:	(0.10)	(0.09)	(0.40)
Diluted:	(0.10)	(0.09)	(0.40)

The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Unaudited Financial Results 31.12.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Requirements) Regulations, 2015. The full ormat of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com). The above Financial Result for the Quarter and Nine months ended Unaudited Financial Results 31.12.2020 has been reviewed by the Auditors and Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February 2021. The Limited Review to the Un-audited Financial Results for the Quarter and Nine months ended Unaudited Financial Results 31.12.2020 has been carried out by the Statutory Auditors of the Company.

FOR SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LTD Kalpesh Khokhani Date: 12.02.2021

FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED

(FORMERLY KNOWN AS BAGADIA COLOURCHEM LIMITED) Regd. Off.: 602 Orbit Plaza New Prabhadevi Marg, Prabhadevi, Mumbai 400025. CIN: L65100MH1985PLC205386 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31 ST DECEMBER 2020

				(itel iii naitile)
	Quater	Quater	Nine Months	
	Ended	Ended	Ended	Ended
Particulars	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.03.2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1. Total income from operations (Net)	5.04	7.08	18.77	27.66
(From New Activity, Refer Note 3)				
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(0.22)	0.86	5.82	6.42
3. Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	(0.22)	0.86	5.82	6.42
4. Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Extraordinary & Exceptional items)	(0.14)	(0.77)	3.58	2.05
5. Total Comprehensive Income for the period				
[Comprising profit for the period (after Tax				
and Other Comprehensive Income(after tax)	(0.14)	(0.77)	3.58	2.05
6. Equity Share Capital	369.00	369.00	369.00	369.00
7. Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-			-
8. Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs. 10/-each)				
Basic : Rs.	(00.00)	(0.02)	0.10	0.06
Diluted: Rs.	(00.00)	(0.02)	0.10	0.06
9. Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs. 10/- each)				
Basic: Rs.	(00.00)	(0.02)	0.10	0.06
Diluted: Rs.	(0.00)	(0.02)	0.10	0.06

Notes:

1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the said unaudited Financial Results are available on the Stock Exchange Websites. (www.bseindia.com) and on Companys Website.

2) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013 as amended by the Companies (Indian Accounting Standards (Amendment) Rule, 2016.

3) The entire Income From Operations is from new line of Activity in the field of Investment. The Inco from old Activity that is Manufacturing of Dyes and Pigments is NIL.

For FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED NAMRATA JAIN

ADVANCE LIFESTYLES LIMITED

Regd. office-2nd Floor, West Wing, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Worli, Mumbai-400 025 CIN: L45309MH1988PLC268437, Website: www.advance.net.in

EXTRACT OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31 DECEMBER 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31 Dec 2020 (Unaudited)	Nine Month Ended 31 Dec 2020 (Unaudited)	Quarter Ended 31 Dec 2019 (Unaudited)
1.	Total income from operations (net)			
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (before Extraordinary items)			
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(15,27,872)	(23,53,398)	(3,99,13,306)
4.	Equity Share Capital	3,11,28,750	3,11,28,750	3,11,28,750
j.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
	Balance Sheet of previous year)	26,96,95,804	26,96,95,804	27,51,83,953
j.	Earnings Per Share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (Not Annualized)			
	1) Basic:	(0.49)	(0.76)	(12.82)
	2) Diluted:	(0.49)	(0.76)	(12.82)
7.	Earnings Per Share (After extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (Not Annualized)			
	1) Basic:	(0.49)	(0.76)	(12.82)
	2) Diluted:	(0.49)	(0.76)	(12.82)

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 12.02.2021

The financial results for the quarter ended December 31,2020 have been reviewed by the statutory auditors 3. The above is an extract of the detailed format of the Standalone Financial Results for the quarter ended December 31,2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange website i.e

www.bseindia.com and Also on the Company's website: www.advance.net.in

For and on hehalf of the Board

Place: Mumbai (Sundeep Agarwal) Date: 12.2.2021 Managing Director

Saturday 13 February 2021

PUBLIC NOTICE

Tushar Sureshbhai Gandhi Member of Office Premises No.302, 3rd Floor AGH Chambers Premises Co-operative Society Limited, situated at - 379-81 Narsi Natha Street, Mumbai - 400009 admeasuring 108 sq.ft. built-up area bearing C.S. No. 251 of Mandvi Division, Final Plot No. 18, Town Planning Scheme No. 1, Mandvi B ward No.1148 and 1149, and Street No.381 and 379 Dongri Street, would like to inform the General Public that I have misplaced my original Agreement of Jayantilal Tribhuvandas Parekh with builder/developed and Agreement for Sale with Jayantilal Tribhuvandas Parekh as Vendor and Ram Mohan Mishra and Vishwanath Jalan as Purchasers in respect of Office Premises No.302, 3rd Floor, AGH Chambers Premises Co-operative Society Limited, situated at - 379-81, Narsi Natha Street, Mumbai-400009 admeasuring 108 sq.ft. built-up area . If found anybody the said Agreements may please contact me in writing at aforesaid Office No. 302, address within 15 days from the date of this Advertisement. (Tushar Sureshbhai Gandhi

Place: Mumbai

VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED Regd. Office: -907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 TeI: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIN: 199999MH1994PLC076858 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020 (₹ In lacs)

AND NINE MONTHS ENDED 3131 DECEMBER, 2020				
PARTICULARS	Quarter	Nine Months	Quarter	
	Ended	ended	ended	
	31.12.2020	31.12.2020	31.12.2019	
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period after tax	3.00	5.93	0.72	
	(2.45)	(8.99)	(4.62)	
(after Extraòrdinary items) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	(2.45) 650.18	(8.99) 650.18	(4.62) 650.18	
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 2/- each)	-		-	
a)Basic :	(0.01)	(0.03)	(0.01)	
b)Diluted:	(0.01)	(0.03)	(0.01)	

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the guarter 8 Nine months ended 31st December 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of he Un-Audited Financial Results for the quarter & Nine months ended 31st December 2020 are vailable on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.vfsl.org. For Visagar Financial Services Limited

Director DIN: 0041362

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public that (1) MR. MAHESH R. BAKHRU and (2) MRS. ROMA M. BAKHRU ("Proposed Vendors") have negotiated to sell and transfer to our clients the Pro emises more particularly described in the Schedule nereunder written ("the said Premises").

The Proposed Vendors have represented to our clients that they have lost and/ognisplaced the original Permanent Alternate Accommodation Agreement dated 16 September, 2008 made between M/S. Shagun Enterprises, therein referred to as the Developers and Mrs. Snehlata N. Datar, therein referred to as the Tenant and registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivali under Seria No. BDR-2/06833/2008 Dated 16/09/2008 relating to the said Premises ("Losi Document of Title"), which they are unable to trace despite diligent searches take

All persons having (i) any claim in respect of the said Premises by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession ease, lien or otherwise howsoever and/ or (ii) possession and/or knowledge of the lease, then or otherwise nowsoever and/ or (ii) possession and/or knowledge of the Lost Document of Title, are hereby requested to make the same known in writing alongwith certified true copies of all supporting documents to the undersigned within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim of such persons/s will be deemed to have been waived and/or abandoned. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

(Description of the said Premises)

All those 10 (ten) fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 1 to 10 (both inclusive) issued by K-Guru Residency-II Co-operative Housing Society Limited, under Share Certificate No.01 together with Flat No. 10 admeasuring 300 sq. ft. (carpet area) on the 1st floor of the building known as "k Guru 2' constructed on the plot of land bearing CTS Nos. 666, 666/1 to 3, 667(part) and 667/1 to 10 of Village Borivali, Taluka Borivali lying being and situate at Dharamdas Road, Off L.T. Road, Borivali (West), Mumbai – 400 092 within the Registration Sub-District of Mumbai Suburban.

Advocate High Cour

B/2&3, Ground Floor, Shree Riddhi Siddhi Apartment, Behind Place: Mumbai B/2&3, Ground Floor, Shree Riddhi Siddhi Apartment, Behind Dt: 13/02/2021 Tulsi Baug, Babhai Naka, L.T. Road, Borivali (W), Mumbai- 400092

Rose Merc. Limited

CIN: L24110MH1985PLC035078

Registered Office: Office No G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh CHS, 14th Road Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052, Tel. Phone: 022-6060 2179 Fax: 022-6060 2179

E-mail: rmltd1985@gmail.com Web: www.rosemercltd.com Extract of Standalone Un-audited Financial Results for the quarter ended on

December 31 2020

December 31,	2020	(Rs. in Lakh	except EPS)
Particulars	Quarter	Year ended	Quarter
raiticulais	ended on	on	ended on
	31/12/2020	31/03/2020	31/12/2019
	Un-Audited	Audited	Un-Audited
Total Income From Operations	-	38.41	-
Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
Exceptional and/or Extraordinary items)	(4.34)	12.50	(3.99)
Net Profit/(Loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.34)	12.50	(3.99)
Net Profit/(Loss) for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(4.34)	9.42	(3.99)
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit / (Loss) for the period			
(after tax) and Other Comprehensive Income			
(aftertax)]	(4.34)	9.42	(3.99)
Equity Share Capital	99.60	99.60	99.60
Reserves (excluding Revaluation Reserve as			
shown in the audited Balance Sheet of the			
previous year)	-	162.98	-
Earnings Per Share (of Rs 10/- each)			
(for continuing and discontinued operations)-			
Basic: (not annualzed for the quarter ended)	(0.44)	0.95	(0.40)
Diluted:(not annualzed for the quarter ended)	(0.44)	0.95	(0.40)
			•

Note:- The above financial is an extract of the detailed format of quarterly Financia Results filed with the Bombay Stock Exchange (BSE Ltd.) under Regulation 33 of the SEBI Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the BSF I td Website at www.bseindia.com and on the website of Company at www.rosemercltd.com.

For. Rose Merc Limited Sd/ Kirti Savla Managing Directo

PUBLIC NOTICE

Place: Mumbai Date: February 12, 2021

DIN: 02003878

Regd. Office : Aplab House, A-5, Wagle Estate, Thane 400 604. #CIN: L99999MH1964PLC013018

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

Sr.	Particulars		Quarter Ended Unaudited		Half Year Ended Unaudited		(Rs. in Lakhs) Year Ended Audited
No.		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
1.	Total Income from Operations (Net)	1,473.24	1,098.42	1,342.76	3,280.25	3,569.54	5,187.87
2.	Profit / (Loss) for the period (before tax & exceptional items)	(46.73)	(26.14)	60.29	(149.57)	(531.79)	(293.27)
3.	Exceptional Items	-	-	_	-	-	314.03
4.	Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(46.73)	(26.14)	60.29	(149.57)	(531.79)	20.76
5.	Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(46.73)	(26.14)	60.29	(149.57)	(531.79)	20.76
6.	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(45.48)	(24.89)	72.29	(145.82)	(495.79)	25.79
7.	Equity Share Capital	500.00	500.00	500.00	500.000	500.00	500.00
8.	Reserves Excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year						(3,139.16)
9.	Earnings per equity share						
	(1) Basic	(0.91)	(0.50)	1.45	(2.92)	(9.92)	0.52
	(2) Diluted	(0.91)	(1.50)	1.45	(2.92)	(9.92)	0.52

- 1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 12th February, 2021.
- 2. The company is operating in one segment only i.e. Manufacturing and Marketing professional electronic equipments
- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations
 and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange website
 (www.bseindia.com) and Company website (www.aplab.com).

P. S. DEODHAR Chairman & Managing Director

certificate nos.31 for 5 (five) ordinary share: bearing Distinctive no. 156 to 160 of Vrindavar Gulmohar Co-op Housing society Ltd Vasai East 401208 standing in the names of Mr Ramavadh Samu Rajbhar have been reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to Vrindavan Gulmohar Co-op hsg society Vasai East 401208 ,to whom objection if any, against issuance of such Duplicat

PUBLIC NOTICE

loan taken against the flat.

Share Certificate should be made within 14

days from the date of publication of this notice Share certificate is not mortgaged nor any

Notice is hereby given that Shr Poojari Vasant Pandu owner of flat no.15.Matoshree Prasanna CHS Ltd., Poona Link Road, Tisgaor Ltd., Poona Link Road, Iisgaon Naka, Kalyan (East), Dist. Thane. Pin; 421306. The 1st sale Oirginal Builder agreement between M/S. Raj Builders & Developers to Bhimrao Kacharu Kharat dated 27-07-1998, Kalyan-1, Vide document no. 4043/1998 has been lost in respect of said flat respect of said flat.

respect or said flat.

Any person/s having any claim shall file an objection in writing alongwith documentary evidence at Flat No.208, Shastrinagar-3A, Dr. Ambedkar Road, Bhayander (west), Dist. Thane-401101 within 14 days from the date of this notice, failing which it shall be assumed that no any person/s has any claim whatsoever on the said flat, of which please take a note.

Poonam B. Talwai Advocate, High Court





रिसा इंटरनॅशनल लिमिटेड

(सीआयएन: एल९९९९एमएच१९९३पीएलसी०७१०६२) नोंदणीकृत कार्यालय: ६०४, कुशल पॉईंट, ४था रस्ता, उदय सिनेमाच्या मागे, घाटकोपर (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८६. दूर.(मो):९८९९८८१३३७, ई-मेल: cirp.risa@gmail.com

स्थगित वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनीच्या सदस्यांची स्थगित वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १० मार्च, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार एजीएम स्चनेत नमुद्र विषयावर विमर्ष केले जाईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत www.evoting.nsdl.com वर उपस्थित राहता येईल. कंपनी कोयदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच **स्थगित** एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या भागधारकांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. सदर दस्तावेज कंपनीच्या आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

रिमोट ई-वोटिंग:

जातात काताच्या पर यात्र राता है चाहित द्वाचा उपर	174 (9144).
रिमोट ई-वोटिंग प्रारंभ	शनिवार, ६ मार्च, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)
रिमोट ई-वोटिंग समाप्ती	मंगळवार, ९ मार्च, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)

ज्या व्यक्तींची नावे नमुद्र आहेत त्यांना एजीएमपूर्वी/दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल जर कोणा व्यक्तीने एजीएम विद्युत स्वरुपात एजीएम सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांक अर्थात ३ मार्च, २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झालेला असल्यास त्यांनी www.evoting.nsdl.com वर एनएसडीएलकडे विनंती पाठवून किंवा एनएसडीएल टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तींने सदर एजीएम

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर त्यांचे मत दिले आहे ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात एजीएममध्ये मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. कारण त्यांनी एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे.

एजीएमपुर्वी किंवा एजीएम दरम्यान ज्या सदस्यांना सहाय्य हवे असेल त्यांनी एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर संपर्क कराव किंवा श्री. नितीन कुंदर, ०२२-२३०५८७३८ व श्री. मनिष शाह, ९१-९३२४६५९८११ किंवा आमचे आरटीए पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि. यांना support@purvashare.com वर कळवावे.

एजीएममध्ये मतदानाची पद्धतः

भागधारकांना रिमोटने किंवा एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याचा अधिकार असेल. रिमोटने र्किवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत, डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना आणि ज्यांचे ई-मेल नोंट नाहीत त्या भागधारकांकरिता एजीएम सूचनेत नमुद करण्यात आली आहे.

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

- 🗸 ३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल, एजीएम घेण्याची सूचना व इतर अन्य पत्र व्यवहार विद्युत स्वरुपात रिसा इंडस्टीज लिमिटेडच्या भागधारकांना, डिमॅट स्वरुपात शेअर्स असणाऱ्यांना ज्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी ठेवीदार सहभागीदारमार्फत ठेवीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे.
- वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना त्यांचे ई-मेल कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि., पत्ता: युनिट क्र.९, शिवशक्ती इंड. इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१ यांच्याद्वारे दिलेल्या http://www.purvashare.com/email-and-phone-updation/provided वरील लिंकवर क्लिक करावे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, ई-मेल तसेच दुरध्वनी क्रमांक असे तपशील द्यावे.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमृद टीप आणि विशेषत: एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत तसेच एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती लक्षपूर्वेक वाचावी.

सदर सूचना ही कंपनीचे सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे.

रिसा इंटरनॅशनल लिमिटेडकरिता (कॉर्पोरेट अपतदारी ठराव प्रक्रियेअंतर्गत कंपनी)

दिनांक : १० फेब्रुवारी, २०२१ ठिकाण : मुंबई

सही/ संजिव कुमार अरोर

नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१४६२/२०१८-२०१९/१२३९०

John Cockerill

John Cockerill India Limited

(formerly CMI FPE Limited)

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. द्रः:०२२-६६७६२७२७, फॅक्सः:०२२-६६७६२७३७-३८, ई-मेलःinvestors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com

साआयएन:एल९९	१९९एमएच१९८६पाएलसा०३९९	978
३१ डिसेंबर,, २०२० रोजी संपलेल्या तिमार्ह	ो व नऊमाहीकरीता अलेख	ापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाख)
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	38.82.2020	39.97.7070	39.97.7099
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०६९४.०४	१४०३७.९९	११६३५.६७
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१३३.२५	(२१५६.९८)	५६०.३५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३३.२५	(२१५६.९८)	५६०.३५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३५.३८	(२०१०.१९)	५६५.०१
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४१.७०	(१९७३.९९)	४८५.१५
समभाग भांडवल	८७.६१४	४९३.७८	८७.६१४
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ (रु.)	२.७४	(४०.७१)	११.४४
सौमिकृत (रु.)	२.७४	(४०.७१)	११.४४
A.,	•		

የ. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली गैमासिक/नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.johncockerillindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरित (पूर्वीची सीएमआय एफपीई लिमिटेड)

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०२.२०२१

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०२.२०२१

संचालिका डीआयएन:००११२७५६

रोमा बालवानी

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८

दूर.: ०२२ – २७४१२७२८, फॅक्स: ०२२ – २७४१०३०८, **ई-मेल: uvdhl29@gmail.com**; वेबसाईट: www.uvdhl.com, सीआयएन:एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत (एकमेव) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

अ. क्र.		संपलेली तिमाही	संपलेल्या चालु कालावधीकरिता वर्ष ते तारीख	मागील वर्षात संपलेली संबंधित
	तपशील	३ १.१२.२०२०	आकडे	तिमाही ३१.१२.२०१९
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९६.८३	६४५.१७	६०६.७०
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	92.88	(२४.७৭)	(५.९९)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	92.88	(२४.७१)	(५.९९)
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(৩६.৩৭)	(१११.३६)	9२३.९४
۴.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(७७.०२)	(१११.८२)	9 २४.२३
ξ.	समभाग भांडवल	४७९.०५	४७९.०५	४३७.४९
७.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_
८.	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ			
	२. सौमिकृत	(१.६८)	(२.४८)	२.८९

टीप: १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

जगमीत सिंग सभरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२७०६०७

SHRI CHHATRAPATI SHIVAJI KUTIR MANDAL Near BEST Depot, Agra Road, Kurla (West), Mumbai-400 07

NOTICE FOR ANNUAL GENERAL BODY MEETING All the members of Shri Chhatrapati Shivaj Kutir Mandal, P.T.R. No.- F-1200 (Bom) are hereby informed that an annual general body of our manda is convened on 16th feb 2021 Tuesday at 10.30 A.M. in the sanstha's registered office, c/o Maqsood Ali & Sons, 381, Gulab Shah Estete, 4 Gulli, Behind bus depot, LBS Marg, Kurla (w) Mumbai- 400070 For Transacting Following subjects as agenda

- 1. To read and confirm the minutes of previous
- special General Body Meeting. 2. To hold election of managing Committee for the
- fresh tenure 3. Any other subject with the permission of Chair.

Date: 13.02.2021

Sd/-(General Secretary)

Sd/-(President)

रेफनॉल रेझिन्स ॲंड केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४९०/४९१, खटाव हाऊस, मोगल लेन, माहीम (प.), मुंबई-४०० ०९६ द्र..१७७९-२२८२००१३, फॅक्स: ०७९-२२८२०४७६ ई-मेल: contact@refnol.com वेबसाइंट: www.refnol.com, सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

कंपनीने भागधारकांना ई-वोटिंग सविधा देण्यासाठी एना	रसडीएलची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद			संपलेली	तिमाही	संपलेली नऊमाही
	iना एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com विद्युत मतदान प्रणालीने विद्युत		ғ.	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०
स्वरुपात मत देता येईल.	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	क्र	s. तपशील	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात
रिमोट ई-वोटिंग:		٩.	. कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८७९.४५	998७.२६	२१८५.५८
खालील कालावधी दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपन	लब्ध होईल.	₹.	. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२६.५७)	२६.९५	(५७.२७)
रिमोट ई-वोटिंग प्रारंभ	शनिवार, ६ मार्च, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)	3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
रिमोट ई-वोटिंग समाप्ती	मंगळवार, ९ मार्च, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)	×	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२६.५७)	२६.९५	(५७.२७)
रिमोट ई-वोटिंग पद्धत एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल अ	ाणि सदस्यास सदर तारीख व वेळेनंतर विद्युत स्वरुपाने मत देण्याची मान्यता असणार		(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२६.५७)	२६.९५	(५७.२७)
नाही.	•	4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(२६.५७)		
0३.0३.२0२१ (नोंद दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केले	ते समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार	ξ.	. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी . उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)	79.30\$	30८.99	३०८.९९
	ध करून दिली जाईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-बोटिंगने त्यांचे		(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मत दिलेले नाही त्यांना सभे दरम्यान त्यांचे अधिकार बजा	वता येतील. नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात		१. मूळ	(0.ζξ)	0.८७	(٩.८५)
ज्या व्यक्तींची नावे नमद आहेत त्यांना एजीएमपर्वी/दरम्य	गन रिमोट ई-वोटिंग सविधा घेण्याचा अधिकार असेल		२. सौमिकृत	(0.ζξ)	0.00	(٩.८५)

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.refnol.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे

		संपलेली	संपलेली नऊमाही	
अ.		३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०
豖.	तपशील	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न		430.00	६८६.९७	१२६८.१५
कालावधीकरिता निव्वळ नफा/ (कर, अपवादात्मक आणि/किंवा करानंतर कालावधीकरिता निव्व	विशेष साधारण बाबपूर्व)	८.६६	७.२१	Ę.0 ?
(अपवादात्मक आणि/किंवा विशे		८.६६	७.२१	Ę.0 ?
कालावधीकरिता एकूण सर्वकष	उत्पन्न	८.६६	৩.২৭	9.६९

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरि अरुप बर्

ठिकाणः मुंबई दिनांकः १२ फेब्रुवारी, २०२१

जाहीर नोटीस आम जनतेला माहीतीकरीता कळविण्यात येते की

आमचे अशिल १ -श्रीमती -सुजाता सुरेश कुलकर्ण २ - श्री - सुदीप सुरेश कुलकर्णी हे गुप्ते रोड गोपी मॉल जवळ डों बियली पश्चिम येथील श्री गंगोञी को . ऑप . हौ . सो . लि . ' (Registration No. TNA/ /KLN/HSG/(TC)2472/88-89) या गृहनिर्माण संस्थेचे सभासद असून त्यांनी श्री ांगोजी को .ऑप .हौ .सो .लि . मधील तिर्स या नजल्यावरील ४८**० चौ .** फुट बिल्ट अप क्षेञफळ असलेली सदनिका नं . ३०४ हया श्री गंगोञी को . ऑप . हॉ . सो . लि . या संस्थेचे सभासद म्हणन ५६ ते ६० हे पत्येकी ५० रू माञ या किंमतीचे पाँच भाग असलेले शेअर्स सर्टिफीकेट क्रमांक १२ हे शेअर्स सर्टिफीकेट आमचे अशिलांनी संयुक्तरीत्या धारण केलेले आहे .

सदरचे सदनिका नं .३०४) बाबतचे सोसायटी शेअर्स सर्टिफीकेट हे आमचे अशिल नं . १ -श्रीमती · सुजाता सुरेश कुलकर्णी यांचे पती व अशिल नं २ अी . सुदीप सुरेश कुलकर्णी हयांचे वडिल श्री . सुरेश नथु कुलकर्णी ह्यांनी धारण केले होते त्यांचे निधन दिनांक 0३.0१.२०१८ रोजी झाले असून त्यांचे मृत्यूपश्चात त्यांनी नामनिर्देशित केल्या पुर्माणे व दिनों क २९.०९.२०१९ रोजीच्या ए . जी . एम . ठराचा अन्वये श्री गंगो जी को . ऑप . हॉ . सो . लि . च्या संबंधित पदाधिका यांनी सदनिका नं .३०४ बाबतचे सोसायटी शेअर्स सर्टिफीकेट आमचे अशिलांच्या संयुक्त नावे हस्तांतरीत केले आहे.

तसेच आमचे अशिल नं . १ . श्रीमती . सुजाता सुरेश कुलकर्णी यांचे विवाहीत मुलगी व अशिल नं ्रश्री • सुदीप सुरेश कुलकर्णी हयांची विवाहीत बहिण सौ - सुसान सुनिल कानिटकर हिच्या संमतीने इच्छूक खरेदीदारस विकी करणेची ठरविली आहे.

तरी उपरोक्त फ्लॅटबाबतचे सोसायटी शेअर्स सर्टि फीकेट आमचे अशिलाचे नावे हस्तांतरीत झाल्याबाबत तसेच सदरहू सदनिकेच्या विकी खरेदी व्यवहाराबाबत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास तर त्या व्यक्तीने / संस्थेने आपल्या हरकती लेखी स्वरूपात खालिल नमुद केलेल्या पत्त्यावर योग्य त्या कागदपञांसह व पुराव्यासह सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ५ दिवसाच्या आत नोंदवाव्यात . मुदतबाहय हरकेर्त आल्यास त्या आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार गहीत) यांची संबधितांनी नोंद घ्यावी •

सही ३ ॲड - आर - आर - प्रधान सी -71, कस्तुरी प्लाझ मानपाडा रोड़ डोंबिवली पूर्व

गोल्डकेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ३रा मजला, देवीदास मेन्शन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूरध्वनी:९१-२२-२२८३७४८९/९० **E-mail**:office@goldcrestgroup.com | **Website**:www.goldcrestgroup.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(,	
		संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही		
तपशील	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित		३१.१२.२०१९ अलेखापरिक्षित		३१.१२.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4८६.११	५६०.४६	388.98	9440.६७	८६३.७५	८८७.९०	
करपुर्व नफा/(तोटा)	३८८.४२	899.28	908.58	90८५.४८	३७३.३२	984.92	
करानंतर नफा/(तोटा)	300.3८	३१८.१२	932.34	20.00	२६३.८८	८५.८७	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	२९१.९१	३२२.६५	9२९.२३	८०९.७६	२५८.१५	93.00	
संबंधित नफा/(तोटा):							
(१) पालक कंपनीचे मालक	300.3८	३१८.१२	937.34	20.00	२६३.८८	८५.८७	
(२) अ–नियंत्रीत व्याज	-	-	-	-	-	-	
खालील संबंधित एकूण सर्वंकष उत्पन्न							
(१) पालक कंपनीचे मालक	२९१.९१	३२२.६५	9२९.२३	८०९.७६	२५८.१५	93.00	
(२) अ–नियंत्रीत व्याज	-	-	-	-	-	-	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	५६८.९८	
इतर समभाग	-	-	-	-	-	४२१७.००	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)							
अ. मूळ ब. सौमिकृत	4.2८	4.48	7.33	98.9८	४.६४	9.49	
ब. सौमिकृत	4.2८	4.49	2.33	98.9८	४.६४	9.49	

- सदर वरील निष्कर्षाचे लेखासिनतीद्वारे पुनिर्विलोकन करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पनर्विलोकन केले आहे.
- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंज सह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- कंपनीने करनिर्धारण कायदा (सुधारित) अधिनियम, २०१९ द्वारे सादर आयकर कायदा १९६१ च्या कलम ११५ बीएए अन्वये विहित पर्याय कंपनीने निवडला आहे. तद्नुसार कंपनीने ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपर्लेल्या नऊमाहीकरिता आयकरासाठी तरतुद केलेली आहे आणि सदर अनुभागातील विहित दराने स्थिगित कर मालमत्ता पुर्नमोजण्यात आली आहे. सदर बदलाचा संपूर्ण प्रभाव डिसेंबर, २०२० करिता नफा व तोटा अहवालात दिला आहे.
- कोविड- १९ महामारीमुळे कंपनीने भाडे वसुली, अ-देयक प्राप्त वस्तु आणि इतर वित्तीय मालमत्ताचे वसुलीमधील कर निर्धारणातील अंदाजित आधारित विश्लेषण आणि आतील व बाहेरील माहिती विचारात घेतली आहे. तथापि कोविड-१९ चा वास्तविक प्रभाव कंपनीच्या वित्तीय अहवालावर अंदाजितपासून वेगळा आहे. पढील आर्थिक स्थितीतील कोणतेही
- साहित्यीक बदलाचे कंपनीकडून निरीक्षण केले जाईल.

39 डिसेंबर, २०२० रोजी संगलेल्या तिमाहीकरिताचे एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या www.goldcrestgroup.com आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची मुख्य माहिती खालीलप्रमाणे

l	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	खापरिक्षित
1	८८७.५३	८६३.३९	9440.39
l	98६.५0	३७३.५६	90८५.३७
ı	/r or	250.02	/OF 0/A

संपलेली नऊमाही

(रु. लाखात

संपलेले वर्ष

३१.१२.२०२० ३१.१२.२०१९ ३१.०३.२०२० तपशील 39.92.2020 30.09.2099 39.97.7098 अलेखापरिक्षित अत अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित एकूण उत्पन्न 3६४.९४ 464.00 480.8 करपुर्व नफा 3८८.9७ 908.08 899.3 करानंतर नफा 300.93 39८.98 932.80 एकूण सर्वंकष उत्पन्न 289.48 322.8 928.34 69.84 २५८.३८ 09.00 मंडळाच्या आदेशान्वये

संपलेली तिमाही

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सही/

अनुपा तन्ना शाह दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२१ व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मुंबई डीआयएन: ०१५८७९०



व्यवस्थापकीय संचालव

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

CIN: L65920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 Tel. No:40010900, Fax No: 40010999, Email: companysecretary@transwarranty.com,Web Site: www.transwarranty.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED (Rs. In Lakhs)

31ST DECEMBER, 2020

JI DECLINDEN, 2020 IIII								
	STANDALONE				CONSOLIDATED			
							Period ended 31.12.2019	
Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
49.85	39.96	94.17	141.04	274.28	205.11	769.38	622.27	
(60.71)	(104.17)	(281.57)	(259.39)	(48.59)	(136.53)	(222.81)	(343.39)	
(60.71)	(104.17)	(281.57)	(259.39)	(48.59)	(136.53)	(222.81)	(343.39)	
·	['							
(60.76)	(103.93)	(281.31)	(259.82)	(48.64)	(136.13)	(222.55)	(343.30)	
'	'							
	l '							
<u> </u>	·	_		` '			(336.82)	
2,446.06	2,446.06	2,446.06	2,446.06	2,446.06	2,446.06	2,446.06	2,446.06	
	· '							
(107.72)	325.28	(107.72)	325.28	(481.72)	181.12	(481.72)	181.12	
'	'							
'	'							
(0.25)	(0.42)	(1.15)	(1.06)	(0.22)	(0.48)	(1.02)	(1.23)	
(0.25)	(0.42)	(1.15)	(1.06)	(0.22)	(0.48)	(1.02)	(1.23)	
	Quarter ending 31.12.2020 Unaudited 49.85 (60.71) (60.76) (60.27) 2,446.06 (107.72) (0.25)	STAND Quarter ending 31.12.2020 31.12.2019 Unaudited Unaudited 49.85 39.96 (60.71) (104.17) (60.76) (103.93) (60.27) (103.93) (60.27) (103.93) (2,446.06 2,446.06 (107.72) 325.28 (0.25) (0.42)	STANDALONE Quarter ending 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited (60.71) (104.17) (281.57) (60.71) (104.17) (281.57) (60.76) (103.93) (281.31) (60.27) (103.93) (281.31) (60.27) (103.93) (281.10) (2,446.06 2,446.06 2,446.06 (107.72) 325.28 (107.72) (0.25) (0.42) (1.15)	STANDALONE Quarter ending 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 31.12.2019 (259.39) (60.71) (104.17) (281.57) (259.39) (60.71) (103.93) (281.57) (259.82) (60.27) (103.93) (281.31) (259.82) (60.27) (103.93) (281.10) (258.88) 2.446.06 2.446.06 2.446.06 2.446.06 (107.72) 325.28 (107.72) (1.06) (1	STANDALONE Quarter ending 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2019 31.12.2020 325.28 (48.59) (60.71) (104.17) (281.57) (259.89) (48.59) (60.71) (103.93) (281.31) (259.88) (48.64) (60.27) (103.93) (281.10) (258.88) (48.71) 2.446.06	STANDALONE CONSOI	STANDALONE CONSOLIDATED Quarter ending 31.12.2020 31.12.2020	

Date: 11/02/2021

- The above is an extract of the detailed format of Quarterly /Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Nine Months ended Financial Results are available on the website of the Stock Exchanges
- Covid-19 outbreak was declared as a global pandemic by World Health Organisation (WHO) on 11 March 2020. Indian authorities have followed an approach of complete lockdown since 24 March 2020 starting with three-week complete lockdown, during which only defined essential services were operating with limited capacity. The lockdown kept on getting extended with gradual and modest relaxations. Financial service has been declared as an essential service and accordingly, the Company has been in operation consiste minimal permitted staff. Accordingly as of 31st December 2020, based on the facts and circumstances existing as of that date, the Company does not anticipate any materia uncertainties which affects its liquidity position and also ability to continue as a going concern. However, the impact assessment of Covid-19 is a continuing process given the
- The Nomination & Remuneration Committee at its meeting held on 12th November 2020 had approved vesting of 4,21,026 stock options (vesting date 31/12/2020) to the employee of the Company at the exercise price of Rs.10/- per share in "Transwarranty Employees Stock Option Plan 2019 " approved by the shareholders on 27th September .2019.

For Transwarranty Finance Limited

Kumar Nair Managing Director DIN - 00320541



मॉडर्न इंडिया लिमिटेड

सीआयएन क्र.:एल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१ नोंदणीकृत कार्यालयः १, मित्तल चेंबर्स, २२८, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ वेबसाईट:www.modernindia.co.in ई-मेल: info@modernindia.co.in दूर.क.: ०२२-६७४४४२०० फॅक्स: ०२२-६७४४४३००

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव				एकत्रित			
अ.	तपशील	संपलेली तिमाही संपलेले वर्ष अलेखापरिक्षित लेखापरिक्षित		संपलेली तिमाही अलेखापरिक्षित _्			संपलेले वर्ष लेखापरिक्षित		
क्र .		३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.०३.२०	३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.०३.२०
9	एकूण उत्पन्न (निव्वळ)	9६७०.९१	८४४.५४	9908.08	६०४४.२७	३२३५.५३	3933.93	३८५४.४१	१९३१८.४२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक								
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	909.७२	७७.९७	(१४६.७६)	(२३०७.३२)	932.23	७०.११	(८८.३०)	(२२१७.७४)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	909.02	७७.९७	(१४६.७६)	(२३०७.३२)	932.23	७०.११	(८८.३०)	(२२१७.७४)
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७६.४७	५९.६४	(२९४.५२)	(२१५६.४३)	९०.५२	49.33	(२५४.३१)	(२०८८.१९)
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष								
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७५.६४	40.86	(२९४.३०)	(२१५९.७५)	८६.५२	(३.२५)	(२२९.५१)	(१९३०.९४)
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल-दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६	७५०.८६
O	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात								
	दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	(९३४.३३)	_	_	_	६५५.०६
6	उत्पन्न प्रतिभाग								
	(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.२/- प्रत्येकी)								
	कालावधीकरिता मूळ व सौमिकृत (रू.)	0.20	0.9६	(0.७८)	(५.७४)	0.२४	0.98	(०.६८)	(५.५६)
टिगा-					•		•		

९. वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियम व इतर सर्वसाधारण लेखा योजना (जीएएपी) नुसार विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.modernindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

उपलब्ध आहे ३. सविस्तर वित्तीय निष्कर्ष व वरील अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ४. मागील कालावधी/वर्षाचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकरण/निवारणाकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्नमुद/पुर्नगठीत करण्यात आले.

> मॉडर्न इंडिया लिमिटेड सही/- विजय कुमार जटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००९६९७०

दिनांक: १२ फेब्रुवारी, २०२१

मंडळाच्या वतीने व करिता